

महाराष्ट्र शासन,  
सार्वजनिक बांधकाम विभाग,

परिपत्रक क्रमांक-परिक्षा १०६१/८१४७६/१९६७/अ। स्थापना-२.

मंत्रालय, मुंबई ४०० ००२.

दिनांक:- ११/२/१९९३


ताचा:- शासन निर्णय क्र. पी.सी.आर. १०८२/२९०१०/८८/स्कोपीस,

दिनांक:- २२.३.१९८३- ६७

परिपत्रक

शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-१०७६/१९५५/१३७/बारा, दिनांक १ नोव्हेंबर १९७७ च्या निर्णयाने केलेल्या आदेशानुसार वरील शासन निर्णय सा. बा. विभाग क्र. पी.सी.आर. १०८२/२९०१०/८८/स्कोपीस, दिनांक २२.३.८३ अन्वये दिनांक १.११.१९७७ रोजी अथवा त्यानंतर ४५ वर्षे वय पूर्ण झालेल्या/होणा-या शासकीय अधिकार्या/कर्मचा-यांना विभागीय परिषद उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली आहे. तथापि, १९८४ मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम नियमावली तहाची आवृत्ती १९८४ (मराठी) मधील परिशिष्ट १ उपविभाग ३ मधील कनिष्ठ अभियंत्याच्या व्यावसायिक परिषद नियमात सदर तरतूद समाविष्ट करण्याचे राहून गेलेले आहे. परिणामी या संदर्भात काही कार्यालयांकडून वरील संदर्भात निर्णयात नमूद केल्यानुसार ४५ वर्षे पूर्ण झालेल्या कनिष्ठ अभियंत्यांना व्यावसायिक परिषद उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय आहे किंवा नसे ? याबाबत विचारणा होत आहे. तरी या परिपत्रकान्वये सर्व कार्यालय प्रमुख/ विभाग प्रमुख यांच्या असे निदर्शनास आणण्यात येते की, वर नमूद केलेल्या शासनाच्या दिनांक २२.३.८३ च्या निर्णयानुसार ४५ वर्षे पूर्ण झालेल्या/होणा-या सर्व कनिष्ठ अभियंत्यांनाही व्यावसायिक परिषद उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने:

  
( लि. मं. इम्मेवार )  
कार्यालय अधिकारी

प्रत,

सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई,  
पाटबंधारे विभाग (५ जादा प्रती सह), मंत्रालय, मुंबई,  
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई,  
कृषि व सहकार विभाग, मंत्रालय, मुंबई,  
सर्व मुख्य अभियंते, शा. बा. विभाग, मुंबई,  
सर्व अधीक्षक अभियंते, सार्वजनिक बांधकाम, मुंबई,  
सर्व कार्यकारी अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभाग,  
निवडनसरी, आस्थापना-२, सा. बा. विभाग, मुंबई.